

जनाः 881. 2071. 2640. 2642. KATHÁS. 44, 139. 63, 123. PRAB. 7, 2. HIT. 10, 19. 84, 21. इत्यकात्मज्ञ रे वद KATHÁS. 40, 6. घाः पाप वञ्चितो ऽसि रे PRAB. 58, 3. MĀRK. P. 26, 35. रे किमीदृक् संज्ञातः कथ्यताम् KATHÁS. 32, 156. PRAB. 13, 2. ohne voc. und ohne Aufforderung Spr. 3082 (vgl. jedoch die v. l.). रे रे कोकिल 2640. 2643. VĀDDHA-KĀN. 17, 20. रे रे मूर्खा ययम् PAÑĒAT. 234, 12.

रेउइ N. pr. eines Dorfes KSHITĪ. 23, 7. 26, 20.

रेकु, रेकते (शङ्कायाम्) DHĀTUP. 4, 6.

रेक m. 1) *Besorgnis, Furcht* H. an. 2, 15. MED. k. 31. ÇKDr. und WILSON angeblich nach H. auch रेका; es ist aber 1373 श्रिके gemeint. — 2) *Ausleerung* (von रिच् H. an. MED. — 3) *ein Mann niedrigen Standes* H. an. MED. — 4) *Frosch* (vgl. मेका) TRIK. 1, 2, 26.

रेकु (von रिच्) adj. *leer, öde*: पद् RV. 4, 5, 12. 10, 108, 7.

रेक्याम् (wie eben) UNĀDIS. 4, 198 (vgl. AUFRECHT zu d. St.). n. *ererbter Besitz; Eigenthum, Habe; Werthgegenstand* NAIGH. 2, 10. RV. 1, 31, 14. 121, 5. 138, 1. निष्पिणा रेक्यासा प्रावृतः 162, 2. तत्रेक्यो अग्रमूष्यमू- निश्चिने दात्र दानुषे दाः 6, 20, 7. परिषयं सारणास्य रेक्याः 7, 4, 7. 40, 2. नित्य 8, 4, 18. ददौ रेक्यास्तन्वे ददिवसुं 46, 15. 10, 132, 3.

रेक्यास्वत् adj. *reich* Nir. 11, 46. स्वस्तिरिद्धि प्रपथे श्रेष्ठा रेक्यास्व- त्यभि या वाममेति RV. 10, 63, 16.

रेख (von रिख्) 1) m. a) = रेखा 1): अल्पेन्दु ° KĀURAP. 7 in HAEB. Anth. 228. — b) N. pr. eines Mannes gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112. — 2) f. रेखा gaṇa भिदादि zu P. 3, 3, 104. Vop. 26, 191. a) *ein geritzter Streifen, Linie* H. an. 2, 24. GRHJASĀMĀ. 1, 52. fg. JĀĀN. 2, 100. °मात्रमपि तु- षादा मनोर्वर्त्मनः परम् । न व्यतीयुः प्रजास्तस्य RAGH. 1, 17. 3, 44. 6, 55. व्यक्तार्धरेखा भृकुटीः 7, 55. KUMĀRAS. 7, 18. ÇĀK. 14. °न्यास Spr. 1797. तस्य गणानामु चित्तं दत्ता रेखापि मार्जयति 3300. रेखाः कुर्वन् KATHÁS. 30, 107. WEBER, RĪMAT. UP. 313. RĪĀ-TAR. 3, 101. Verz. d. Oxf. H. 74, b, 21. 23. fg. HALĀ. 2, 386. VARĀH. BĀH. S. 3, 32. 4, 15. 34, 22. 33, 42. 55. 100. 67, 7. auf der Handfläche 68, 48. fgg. 73. fgg. 69, 22. 70, 12. fgg. उर्ध्वरे- खतली (उर्ध्वरेखा ° ed. Bomb.) पदिा MBH. 3, 2331. RAGH. 4, 88. विधात्रा रचिता रेखा ललाटे ऽनरमालिका Spr. 2810. त्रिरेखा प्रीवा AK. 2, 6, 2, 39. H. 386. °त्रयाङ्गिता प्रीवा HALĀ. 2, 362. कस्त ° *Linie auf der Hand- fläche* KULL. zu M. 9, 258. भाल ° KĀURAP. 7 in HAEB. Anth. 228. केश ° VARĀH. BĀH. S. 38, 13. अञ्जन ° RĪĀ-TAR. 1, 208. संध्याश्च ° Spr. 3180, v. l. भस्म ° TRIK. 2, 7, 13. जल ° *ein Streifen Wasser* Spr. 2243. *ein in Wasser- gezogenener Strich* 4063. (vgl. जले रेखा PAÑĒAR. 1, 14, 83). निकषे हेमरेखेव RAGH. 17, 46. R. 5, 11, 21. चन्द्र ° MĀRK. P. 88, 15. R. 5, 11, 24. 18, 3. 20, 3. धूम ° 11, 24. वाण ° *eine von einem Pfeil herrührende lange Wunde* ebend. मृति ° *eine den Tod anzeigende Linie* DAÇAK. 7, 13. प्रथमैकरेखा so v. a. *das Beste und Einzige in seiner Art*: तां तितितले वरकामिनीनां सर्वाङ्गसुन्दरतया प्रथमैकरेखाम् KĀURAP. 20. — b) *Zeichnung* ÇĀK. 141. fg. KATHÁS. 122, 27. खड्गेरेखा तिलेख Spr. 2697. — c) *der erste Meridian* SĪRĪAS. 1, 61. — d) = अभिगम H. an. *fulness, satisfaction* WILSON. — e) = कृमन् *Betrug, Verstellung*. — f) *ein Bischen* H. an. — Vgl. काम °, पत्र °, पद्म °, विन्दु °, ब्रह्म °, मदन °, मध्य °, मेघ °, रत्न °, समरेख und लेख.

रेखक s. विन्दु °.

रेखाण m. *Längengrad* MOLESW.

रेखामणित n. *Geometrie* MOLESW. Verz. d. Oxf. H. 340, b, No. 797.

रेखातर n. *geographische Länge* MOLESW.

रेखाय (von रेखा), रेखायति (आघसादनयोः) gaṇa कापाड्यादि zu P. 3, 1, 27.

रेखायनि m. *patron.*; pl. SAṀSK. K. 184, a, 5.

रेखिन् (von रेखा) adj. *Linien* (auf der Handfläche) *habend*: वज्ररेखा ° VARĀH. BĀH. S. 68, 50.

रेच (von रिच्) 1) m. im Joga *Entleerung der Brust, das Ausstossen des Athems* Verz. d. Oxf. H. 234, b, 39. 237, a, No. 368. AMṬAN. UP. in Ind. St. 9, 27, 3. — 2) f. ई Bez. zweier Pflanzen, = कम्पिह्यक und अ- ड्काठ RĪĀN. im ÇKDr.

रेचक (wie eben) 1) adj. a) *die Brust entleerend*. — b) *den Unterleib entleerend, abführend*. — 2) m. a) *das Ausschmaufen* (bei Hunden): प्रा- वृत्तले ऽवग्रह् ऽम्भे ऽवगाह्य प्रत्यावृत्तो (so ist nach KERN zu lesen) रे- चकेश्याप्यमीदणाम् VARĀH. BĀH. S. 89, 7. im Joga *das Ausstossen des Athems* JĀĀN. bei KULL. zu M. 6, 70. DHĀNABINDUP. in Ind. St. 2, 3. AMṬAN. UP. ebend. 9, 26 (wohl रेचकशैव zu lesen). 27. Comm. zu JOGAS. 1, 84. Verz. d. Oxf. H. 108, a, 1. 234, b, 33. Verz. d. B. H. No. 643. VP. 633, N. 10. BUĀG. P. 3, 28, 9. 4, 24, 50. 7, 13, 32. PAÑĒAR. 3, 2, 25. fg. VE- DĀNTAS. (Allah.) No. 131. SARVADARÇANAS. 174, 16. 18. — b) *Spritze* BUĀG. P. 10, 90, 9. 10. — c) Bez. verschiedener *abführender* Stoffe: *Salpeter* TRIK. 2, 9, 36. *Croton Jamalgota* HAMĪT. und = *tillakvult* RĪĀN. im ÇKDr. — d) pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 2097. श्रौचक ed. Bomb. — e) N. pr. eines Mannes VIKR. 76, 1. fgg. रेचक v. l. — Vgl. वात °.

रेचन (wie eben) 1) adj. *abführend* SUÇA. 1, 102, 5. — 2) f. ई Bez. ver- schiedener Pflanzen: = *त्रिवृत्* (त्रिवृता) und *दत्ती* H. an. 3, 403. MED. n. 16. = *गुन्द्रा* nud *रोचनका* (d. i. *रोचनिका*) H. an. = *काम्पिह्य* ÇAB- DAR. im ÇKDr. = *कालाञ्जनी* RĪĀN. ebend. — 3) n. a) *das Leermachen, Schmälern*: कोशदपाडाभ्याम् KĀM. NĪTIS. 8, 58. = *कोशदपडतनूकरण* Comm. — b) *das Entleeren der Brust, das Ausstossen des Athems* Comm. zu JOGAS. 1, 34. — c) *Entleerung des Unterleibes* TRIK. 2, 6, 16. SUÇA. 1, 8, 20. SARVADARÇANAS. 106, 22. Comm. zu KAṆ. 1, 1, 7. — Vgl. वीज °.

रेचनक m. = *काम्पिह्यक* RĪĀN. im ÇKDr. — Vgl. ताल °.

रेचित n. Bez. eines best. Ganges der Pferde AK. 2, 8, 2, 16. H. 1248. — Vgl. रेन्.

रेच्य m. = रेच ĀHNĪKĀRAT. im ÇKDr. wohl fehlerhaft.

1. रेन्, रेञति, °ते NAIGH. 2, 14 (गतिकर्मन्). 3, 29. DHĀTUP. 6, 23 (दीप्ति). 1) act. *hüpfen* —, *beben machen*: पूयं कृ भूमिं किरणं न रेञथ RV. 5, 39, 4. को वा ऽत्तमस्तौ रेञति त्मना कन्वेव जिह्वया 1, 168, 5. य इयवान्मन्नु रेञति 129, 6. — 2) med. *hüpfen, beben, zittern, zucken*: येषामभ्येषु पृथि- वी जुञ्जुर्वा इव विस्पतिः । भिया यामेषु रेञति RV. 1, 37, 8. 31, 3. 80, 14. 2, 11, 9. 6, 80, 5. तव विषो जनिमन्वेजत् यौ रेञद्भूमिर्भियसा स्वस्य मन्योः 4, 17, 2 (hier wird übrigens, da das act. von रेन् sonst transit. Bod. hat, richtiger एञद्भूमिः zu verstehen sein). कृष्टयः 8, 92, 3. AV. 1, 32, 3. von den Flammen RV. 1, 143, 3. अग्निर्नञ्जे जुह्वी रेञमानः 3, 31, 3. 10, 6, 5. अत्रा न हार्दि क्वणास्य रेञति 5, 44, 9. मनसा रेञमाने 10, 121, 6. — Vgl. एञ्.

— caus. *ersittern* —, *beben machen*: स्वनो न वो ऽमेवात्रेजपद्दया RV. 5, 87, 5. 7, 37, 1. स उर्वस्य रेञयत्यपावृत्तिम् 8, 53, 3. 10, 61, 16.